

- भगवद्गीता सर्वसाधी -

श्रीमद्भगवद्गीता हा अद्युत ग्रंथ के बाबू रामी, विवान पंडितांचा आहे हा गैरसमज प्रथम डोक्यातुन काढून टाकायला द्वा. ही गीता अगदी सर्वसामान्य लोकोसाठी आहे. मुकात तो वृक्ष तत्त्वसामान्या ग्रंथ नाही तर तो आचरणाचा ग्रंथ वास्तव. गीता ही सर्वांना सामाजिक घेणारी, आपलेसे करणारी आहे. माणूस मृणून निर्माणात्मका वृत्येकासाठी-म्हण नो कोणत्याही धर्म, वंश, देशदाय, देशी किंवा वर्णाचा असो - मार्गदर्शिक छरते.

हजारो वर्ष उक्तदृष्टि गोळी तरी आजही नी नित्यग्रन्थात आहे. गीता हा वरं तर एलाकर आहे. या सामाजिक जीवनकर्या को कुलकर्या भरात तितकर्या वेळी नवनवीन रत्ने हस्तांत्रिकात. जायुष्यभर गीतेचा अध्यास करण्याचोना शुद्धा वृत्येक वेळी गीतेचा एक नवीनचा पौळ सापडत जातो. आणि अर्थानीय आनंद देऊन जातो.

'भगवद्गीता हा हिंदूचा ग्रंथ आहे' हा आणण्याची एक गैरसमज आहे. नो सर्वधर्मीयांचा आधार आहे. गीतेत अनेकदा 'स्वधर्म' असा उक्त्युक्त येतो, मात्र तिथे त्याचा अर्थ 'स्वधर्म' असाव आहे. गीतेत कुठेही कर्मिकांड सांगितलेले नाही. परंतु वृत्येक कर्म समरस होउन उत्तमप्रकारे आणि निखारीपणी वरायका सांगितिके आहे. आणि दृष्टि गीतेची विशेषता आहे.

गीतेच्या विषयांमध्ये वैविध्य आहे. वृत्येक अध्यायात एक योग सांगितला आहे. मात्र गीतेच्या उपासकांना निरनिरक्त 'मार्ग' निवडव्याचे स्वांतंत्र्य निश्चितपणी आहे. त्यात इन्द्रियोऽग, कर्मयोग, मात्तियोग, ध्यानयोग आशी विविधता असकी तरी कुठेही विरोधाभास नाही. कारण शेवटी स्वीकारी एक मार्ग एकाच परमात्म्यापर्यंत जाऊन वोहोचतात. इस्ते वेगाके असाके तरी अंतिम गन्तव्यस्थान ऐकाय आहे. द्वायी विवेकानन्दांच्या प्रेरणे नर गीता मृणांजे विविधरंगी कुळांच्या आकर्षण शुद्ध आहे.

गीतेत ७०० श्लोक आहेत आणि ३८ अध्यायांमध्ये तो विभागाले आहेत. कुरुक्षेत्रावर जेव्हा धर्मयुद्ध शुरु होते अशा वेळी घडलेला हा भगवान श्रीकृष्ण व अनुवारी अर्जुन यांच्यातील संवाद आहे. बरवर पाहता अर्जुनाला शुद्धासाठी

मगवद्गीता सर्वित्यां

२

प्रवृत्त करणे हे गीतोपदेशाचे मुख्य उद्दिष्ट्य वारस आसाके तरी तो एकमेव हेतु नाही. मानव मृणून जन्माले त्या वेत्याकाळी स्वधर्माचे भाव आणून देणे हा वरं तर गीतेचा मुख्य हेतु आहे. आणि खरोखर गीतेचे पठण किंवा अभ्यास उन्हांचा: कौत्यांका कामत्यावर तर स्वधर्माची, स्वधर्माची जाणील साध्यापने होतेच होते आणि हेच गीतेचे पाकिल आहे.

ही मगवद्गीता बोध करणारी आसाकी तरी त्यात फल उपदेश नाही तर संवादामुळे त्याका नात्यम्याता आली आहे. आणि अर्जुनसुखांचा साधासुखा शास्त्रा नाही तर विचारण शोना असत्यामुळे आणि जगू आपल्याच मनातले प्रश्न तो विचारत असत्यामुळे उत्सुकता ठिकून राहते. कुठेही काढणा किंवा रीढी येत नाही. यातील मुख्य वकाले जरी हूण व अर्जुन आसाके तरी या नात्यम्य प्रस्तंगांचे निवेदन रैंजयने कोके आहे. संजय हा सर्वशास्त्रसंपन्न, विद्यान आणि मुख्य मृणांजे निपक्षपाती आहे. आणि मृणूनाच वा महार्षी वेदव्यासांनी त्याका दिल्युष्टी दिली. याव्यतिरिक्त अंदे शृतराष्ट्रांने एकेच प्रश्न विचारला आहे. त्याच अव्यापासून गीतेचा संवादाका सुरुवात होते. आणि निवाखु अभ्यासाकृत या नात्यम्य प्रस्तंगात उत्तर जातात. साधिकांना त्यातील विविच वैलू शुणावत आसातात तर सर्वसाम्भव्य जानावा. देखील यात अमृत्य आले काहीतरी लापडत नाहे.

सह्यान्तराची मध्यील उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे जागून घोष्यासाठी कुशाग्र बुधी व शुक्राची कृष्ण होती. मात्र त्यात सांगितीले निवेदनाचे अधिक लोट, सुरभ होडणी गीतारूपाने आपल्यासामोर आले आहे. संस्कृताचे शुजकी राज आसायाचा सर्वसामान्य अभ्यासाकाळा सुख्या, गीतेचा अर्थ शोडाफार मरी समजतो. १२२०) खरोखर गीतेची वारा अनिश्चय लोपी व सुमधुर आहे. कुञ्ज व अर्जुनासाठी वापरलेली विवेषण, संवादाचन, क्रियापद या सर्व रूपेनेतृत्व नेमकूपणा समार येतो. अर्थात ही सर्व व्यासांची प्रतिभा आहे. असा अर्थी गीता आपल्यासामोर आहे तरीच्या तरीचे संवादरूपाने घडली नसावी कथापित! म० व्यासांनी तो संवाद संकलित

મગબદ્ધરીતા સર્વસાધી

③

કરુન, ત્યાત ઉપાનિષદાતોલ તરફાન શુભોદ્ય કરુન ત્યાચી ભર ઘાતકી ડાસાવી આળી મંત્ર વિષયાનુસાર ત્યાંથે ડર ભાગ બુલે. હે સર્વ કાર્ય જ્યા દિવશી પૂરી ઝાલે તો દિવસ હોતા માર્ગરીબ શુદ્ધ રકાદરીચા મુણને મોહસ્ય એકાદરી। યાચ દિવસાનો અપેણ 'ગીતમયંત્રી' મુણતો.

જીતા હે સર્વ શાસ્ત્રમધ્યીલ બ્રેચુ શાસ્ત્ર નર આહેચ પરંતુ તી સર્વકોણ કલાદર્શકીલ આહે. મુણને રાખું હે સીદ્ધાંત માર્ગચાચે કામ કરતે આળી કાજ નેચ સીદ્ધાંત આચરણાન જ્ઞાનાચળા રીતની. જ્ઞાન (Knowledge) વેગબે આળી ત્યાચે ઉપાયોજન (Implementation) વેગબે ! માત્ર ચા દોચી આચાડ્યાંવર ગીતા મહત્વાની કોમળિરી બજાવતે. સીદ્ધાંત નેહમીય ગાહન આસતીત. માત્ર ત્યાંના કાંઈ જોડ દિકી કી ત્યાત લોચેપણા હોતો, લહજતા હોતો. ખરં વાહિંં નર હી ગીતા મુણને બ્રહ્મવિદ્યા આહે. પરંતુ સારલપાને તી આપણાપર્યાત આલ્યામુકે જ્ઞાનીલ શુદ્ધ નિર્ભાસાન સુલભ હોતે આળી તે આપરણાત આપણે લહજ શક્ય હોતે.

શાસ્ત્રાનુકૂલ વર્ણન કરળાચા વાકનીલ આપોઆપચ પરમેશ્વરી બંદ પ્રાપ્ત હોતે. યા ગીતામાંદુલીચે બોર રક્તા ચરલે કી પુછચા મારી આપોઆપ દિસાવણા ભાગતો. માળસાચે જીવન કુંદા, સિકાંદી ભરલોલે જોહે ચાવિદી દુમત બાહી. પરંતુ સંક્રામ બંદ દેણારી, કુંદાન કુંકર ચાલપારી આળી આંદાચા પ્રસંગી આનંદ વિગુળીન કરળારી હી ગીતાચ અહી મગબાન શ્રીકૃત્માંની અર્પુનાચા નિમિનાને હા રીતોપદેશ સંપૂર્ણ માનવજાતીલ મોકા આહે. મૌતિન વ આચ્યાન્મિક જરૂર સર્વ સપ્રત્યાંચે નિરાકરણ ચાત સ્પષ્ટપણે કોણે આહે. આપણા સંદર્ભમય જીવનાન કદ્યોત્તરી અંદારાત ચર્કણ દિવા કાગાવા સરા એખાદા કોંઈ આઠહોતો આળી સંકુરાચે આપોઆપ નિરાકરણ હોડનું જાતો. પુછચા મારી સુન્કમ હોડનું જાતો.

મગબદ્ધરીતાચીલ નન્દિતામાચા અચ્યાસ હી ફાર પુછેચી ગોટુ આહે. માત્ર મગબદ્ધરીતાચા કેવળ સંસ્કૃતચારણાની વાકનીવર જોંકું લુપરિણામ દિશુન થેનાત. સર્વપ્રથમ મુણને

⑧

मगवद्गीता सर्वांसार

४

वासी शुद्ध होते. अनेक कठीन उच्चारण करता करता जिवेष सामग्री बढ़ते. स्मरणशक्ति बुद्धिते. व्याघ्र आत्मविश्वास बढ़ते. हे ज्ञाने लक्ष्य परिणाम। गीता पठनामुके शरीरात्मिल अंतस्थावी गृह्णींवर योग्य नो परिणाम होउन पञ्चनविद्या अस्म लोल. योगकी शूक्र लागते. गीता मृणत असलाना का आपोआप प्राणाचास होड़ुन शासावर नियंत्रण योते. अध्यर्थकारक शीलीन शक्तिनामे आजीर नियंत्रणात योतात. पठन करणाच्या बरोबरी नुस्खे शक्ति करणाच्याका देखील एका अद्भुत शांतीचा अनुभव योते. वृत्तिमध्ये पालट होते. एकू विचार आपोआप कोप पावतात. कोवक चंगाळे विचार मनात घोडू आगतात. इमारीकिता वाढते. शोद्यावर नियंत्रण योते. भूतमात्राविषयी व्रेम जिहाळा वाढ लागते. शूक्र व निन्दा या नैसर्गिक गृह्णींवर ताका मिळवता योता. इतकेच नाही, तर या चिकाऱी वरंवार शीतापठण कुळ आसते अशी वृद्ध शुद्धा मंत्रोच्चारणात्मिल घ्यंदनमुके पवित्र होते.

अनेक जग्यालक संपूर्ण गीता मुखोद्गत करतात. नित्य पठण करतात. परंतु हा कोवक उक्त रूपा आहे. गीता नुस्खी कोरस्य करून घालणार नाही, तर यी हृदयका हृषी. व्यातीक प्रत्येक विचारावर शब्दवर नियंत्रण, मनान दाडायका हृषी. अनेक विवेदानांनी गीतेतीक तज्ज्वलानावर भाष्य कोले आहे. आपके विचार मांडले आहेहा, आच्यास करत आसताना गुदापित व्यामध्ये विरोधाभासाली आढळेहा. परंतु प्रत्यक्ष गीतेमध्ये कुठेही विरोधाभास नाही. परस्परांना केंद्र देणारे विचार नाहीत. कम्बिकाडाचे कुठेही समर्थन कोलेले नाही. ३४२ निळूप मनाने निष्क्राम कम्बियांग कसा आचरणात आणता येही त याचे बहुओळ माफिदीन गीता आषत्याका करते. ही मगवद्गीता अंद्यारातून षकाशाकडे नेते. असान्याका शहाणा बनवते. मुखदुर्बलाता बोक्के बनवते. पांगक्याका ठोळार ओकांडून जाग्याचे लाम्यद्य देते. अशा जग्यालकाका सात्रनिवाच आयुष्यात्मिल कहान मिळ्या झंकरोया ताल जाणवत नाही.

—५

मराठवाडी सर्वसंसाधा

हेणजे दिक्कटे येत नाहीत असे नाही. प्रारब्धानुसार ती खेताच राहतात. दी अशी आहेत. मात्र त्यांच्यावर मात्र करव्याचे सामर्थ्य अनिवार्यकांका निष्पत्तीतपणे भिन्नसे. असून त्यांची योग्य निर्णय देखाऱ्यी शारासार विवेकानुदी शांति लाभते. बहुतेकू सर्वांचे निर्णय योग्य हरतात.

मात्र त्यासाठी केवळ गीता पढण पुरेले नाही. पुरतीकी पंडित्याने गीतेलील शब्दांना असी, वाच्याची तीव्रा आण्याची लक्ष्याची देखील समजेत. परंतु ही गीता लक्षितीने आपल्यात मुरल्यासाठी आपल्या शुद्धीचा स्तर उंचावायला होता. शुद्धीकरून मेढा, भेष्यो करून प्रदा आणि प्ररोक्षिती अनिवार्य पर्यंत वाटचाल क्षमतेका होती. आणि हे सामर्थ्य वाटवयाचे नामही करते गीतामात्राच! निवां वेदन वरून आपला नित्याचे आशीर्वाद प्राप्यता!

सर्वेऽपि लुभितः संनु अर्जु निरामयाः।

सर्वे वृक्षाणि परयन्तु मा कोऽपि दुःखमाघुयात्॥

फोन: ०२०-२५३८६९६५
९३७३३६६६१

माधवी रघुवीर जोशी
डी-८८, कुडलेड
गांधी भवन जवळ
कोथरुड, पुणे ४११०३८.